

Date: 08/05/2023

To, Listing Compliance Department Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy, Tower, 25th Floor, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 538964

Dear Sir /Madam,

Subject: Submission of Newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Dear Sir /Madam,

With reference to the above-mentioned subject and pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached here with Newspaper cuttings for publication of 'Audited Standalone Financial Result' for the Quarter and Year ended on March 31, 2023 under Regulation 33 of SEBI (LODR), Regulations, 2015 published in newspapers viz. The Free Press (English) and Navshakti (Marathi).

You are requested to kindly take note of the above.

Thanking You.

Yours faithfully,

For Mercury Laboratories Limited

Krishna Shah Company Secretary & Compliance officer www.navshakti.co.in

IN THE BOMBAY CITY CIVIL

COURT AT BOMBAY

NO. 427 OF 2022

Banking Company incorporated Under the Companies Act, 1956

and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Cuisert and having, Composts

vaddara- 990 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051 through its

Mumbai- 400051 Inflough its
Power of Attorney Holder
Mr. Ravi Kumar
S/o. Dharmveer Singh
The Debt Manager, Age 29 years
...PLAINTIFF
VERSUS
Satish Ramulu Kuma

Satish Ramulu Kurma
Aged 35, Occupation- Service
Residing at Flat No. A 502, 5th
Floor, Meera Tower
Best Colony, Andheri (West),
Mumbai- 400102 ...DEFENDANT

Satish Ramulu Kurma Residing at Flat No. A 502, 5th Floor, Meera Tower

Best Colony, Andheri (West), Mumbai- 400102 TAKE NOTICE That, this Hon'ble

court will be moved before her Hon'ble Judge SMT. S.S. TODKAR presiding in Court Room No. 3 on 20th July, 2023 at 11:00 O'clock in the forencon by the

above named defendant for the

The Plaintiff therefore prays that: a. that it be declared that ar aggregate sum Rs. 4,95,866/-(Rupees Four Lakh Ninety Five Thousand Eight Hundred and

Sixty Six Only) is due and payable by the Defendant to the Plaintiff as per Particulars of Claim mentioned aforesaid together with interest at the contractual rute 24% p.a. from the date of filing the suit till payment and/or realization: b. that a decree be passed against

Defendant directing Defendants to pay to the Plaintiff an aggregate sum of Rs. 4,95,866/- (Rupees Four Lakh Ninety Five Thousand Eight Hundred and

Sixty Six Only) as per the

aforesaid along with further

interest thereon at the rate of 24% per annum from the date of filing

the Suit till payment and/ or

d. for such further and other reliefs

as the court may deem fit in the facts and circumstances of the

Date this 21st day of April, 2023.

Mrs. Savita N. Maikampate
Advocate for the Plaintiff
Office:- A-001, Ground Floor,
Saryu CHS Ltd., Building No. 9,
Suchidham, Behind Bank of
India Building, Near Dindoshi
Court, Film City Road, Malad
(E), Mumbai-400097.

Mrs. Savita N. Malkampate

For Registrar. City Civil Court, At Dindoshi

c. for costs of this suit;

following reliefs :-

ICICI BANK LIMITED

केनरा बैंक Canara Bank

SALE NOTICE

ARM - II BRANCH, MUMBAI : 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street bai-400 001. Tel. No. : (022) 2265 1128 / 29 Email : cb6289@canarabank.co

E-Auction Sale Notice for Sale of immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Office of Canara Bank, will be sold on "As is where is". "As is what is" basis on 24.05.2023 fo recovery of ₹ 6,44,44,434.08 (as on 30.06.2022 plus further interest and charges thereon due to the ARM II Branch of Canara Bank from M/s. Innova Fabtex at Gala No. B3 & B House No. 1159, Khambha Road, Mithpada, Kedia Compound Shelar Bhiwandi, Mumbai 421 302, represented by its Directors / Guarantors (1) Mr. Sunil Kukreja (2) Mrs. Lisa Kukrela (3) Mr. Nimesh Navnitari Shah (4) Mrs. Kiran Nimesh Shah (5) Mr. Anli Radhakrishna Kukreja : Reserve Price Earnest Money

Ho.	Description of the Property	(in₹)	Deposit (in ₹)
1.	Factory Land & Building bearing Sy. No. 23/5, 26/2, 28/3/2 alongwith Ground Floor Gala No. B1 & B2, H. No. 1159 situated at Kambha Road, Mithpada Kedia Compound, Village : Shelar, Taluka : Bhiwandi, District : Thane-421 302 adm. Plot area of 400 sq. Yard or 344.44 sq. mtr. in the name of Mr. Anil Radhakrishna Kukreja. (Physical Possession)	63,00,000/-	6,30,000/-
2.	Hypothecated Plant and Machinery available at Sy. No. 23/5, 26/2, 28/3/2 alongwith Ground Floor Gala No. B1 & B2, H. No. 1159 situated at Kambha Road, Mithpada Kedia Compound, Village : Shelar, Taluka : Bhiwandi, District : Thane-421 302 adm. Plot area of 400 sq. Yard or 344.44 sq. mtr. in the name of Mr. Anii Radhakrishna Kukraja. (Physical Possession)	1,02,00,000/-	10,20,000/-
3.	Flat No. 403, on 4th floor, in building No. 11 known as 'Harmony' in "Highland Residency 'B' CHS. Ltd." Situated on Balkum Road, Near Yashasvi Nagar, Dhokali, Kolshet in Thane (West)-400607 having built up area of 698 sq.ft. in the name of Mr. Sunil Radhakdsishin Kulcreja and Mrs. Lisa Sunil Kulcreja. (Physical Possession)	92,82,000/-	9,28,200/-

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 23.05.2023 upto 5.00 p. m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or befor 23.05.2023 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank i 23.05.2023 upto 5.00 p. m.

Date of inspection of properties on 19.05.2023 with prior appointment with Authorised Office For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provide in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 / 29 Mob. No. 8828328297) or Mr. Smit Jalswal, Manager (Mob. No. 7223002272) e-mail id cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provided M/s. CI India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin-122015 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24

Authorised Office Date : 06.05.2023 Place : Mumbai Canara Bank, ARM-II BRANCH THE DECCAN MERCHANTS CO-OP BANK LTD, 217, RAJA RAM MOHAN ROY ROAD, GIRGAON, MUMBAI - 400 004

Tel. No.: 022-23891233 E-mail: legal@deccanbank.com
 Web: www.deccanbank.com

**NOTICE FOR SALE** 

SALE OF ASSETS IN POSSESSION OF BANK UNDER THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Under rule 8 (6) & 9 of security interest (Enforcement) rules 2002

Offers are invited in two separate sealed envelopes i.e. Technical Bid/Financial Bid & both envelopes will be put i single cover as to reach the undersigned on or before 07.06.2023 up to 05.30 p.m for the sale of the following property in the possession of the Bank on "as is where is and what is basis" towards the recovery of its secured debts with interest, costs, charges etc. from borrowers/guarantors as stated hereunder:

Sr No	Borrowers Name	Description of property	Reserve Price Rs.	Money Deposit Rs.	Date & Time of Inspection
1	M/s. Daurkar	Flat No. 201, 2nd Floor, Plot No. A-	RS.	RS.	23.05.2023
	Construction.	231/1 (GES), Sector - 19,	37,60,000/-	5,64,000/-	&
	Mr. Namdeo	Koparkhairane, Navi Mumbai			30.05.2023
	Dharma Daurkar	400709			at 11.30 a.m
	(Prop.)	Total Area : 376 Sq. Ft. Built - up			
		Office No. 307, 3rd Floor,	RS.	RS.	23.05.2023
		Millennium Business Park, Building	63,00,000/-	9,45,000/-	&
		No. 1, Plot No. MBP-2, Sector 2,			30.05.2023
		Mahape, Navi Mumbai, 400 710			at 12.00 p.m
		Total Area : 738.10 Sq. Ft. Built - up			

Fender Document will be available at Head Office of the Bank between **10:30 am to 5:30 pm** on all working Hours till 07.06.2023 by Paying Non-Refundable Rs. 3,000/- The Bank Draft/Pay order of the EMD drawm in favour of The Deccan Merchants Co-op Bank Ltd., payable at Mumbai (the payment of **EMD** can also be made through NEFT/RTGS) should be accompanied with the offer which is refundable without interest if the bid is not successful The offers will be opened by the undersigned at **The Deccan Merchants Co-op Bank Ltd, 217, Raja Ram Mohan** Roy Road, Girgaon, Mumbai - 400 004. at 11.30 a.m onwards on 08.06.2023. The OPEN Auction bidding wil also take place at the same time. Offerers may remain present and revise offer upwards. The succesful Offer/bidder should deposit **25% (Inclusive of 15% EMD Amount)** of the bidding amount immediately after auction on the same day or not later than next working day and balance **75% within 15 days** or such extended period as agreed upon ir writting between the Auction purchaser & the Bank, failing which the Bank shall forfeit the entire amount already paid by the offerer without any notice. Any statutory and other dues if any payable on these property have to be ascertain and borne by the purchaser. The intending purchasers may inspect the above property for sale at 11.30 a.m to 12.00 p.m on 23.05.2023 & 30.05.2023. The Bank has not appointed any agent/brokers for sale. Enquiries, any and/of terms and conditions for sale can be obtained from the undersigned. The Bank reserves its rights to reiect any or all the offers received without assigning any reason.

#### STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT

The Borrower Guarantors are hereby given notice to pay the sum mentioned as above before the date of Auction failling which property will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost.

Date. 07.05.2023 General Manager/Authorised Officer Place, Mumbai The Deccan Merchants Co-op Bank Ltd

Second Floor admeasuring 4800 sq. ft. (built-up) + Open Terrace admeasuring 1200 sq. ft. (built-up), in the building known as Shraddha

Complex, constructed on all that piece and parcel of land bearing Survey No. 5. Hissa No. 2/1/4, at Gotheghar Naka, Mumbai Nashik Highway, Village Gotheghar, Tal - Shahapur, Dist. Thane, situate, being and lying at Village Gotheghar, in the Registration District Thane, Sub-District Shahapur, owned by Dr. Dinesh Sukadeo Dole and Mr. Sukadeo Shankar Dole (since deceased). Place - Gotheghar, Shahapur (Mr. V. V. Gaikwad)

and guarantors as mentioned above

Date - 03.05.2023

**Authorised Officer** 



## **MERCURY LABORATORIES LIMITED**

CIN: L74239MH1982PLC026341 Regd. Office: 18, Shreeji Bhuvan,

51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002 Tel.: 022-66372841 Email: mllbrd@mercurylabs.com

Annexure | Audited Statement of Standalone Financial Results for The Period Ended on 31st March 2023

					(IN	R in lakhs)
Sr.		Thre	ee Months Ei	ided	Year Ended	Year Ended
No.  1 Total 2 Properties 3 Nebel 4 Neafth 5 Total 6 Eq 7 Ottal	Particulars	31 March 2023	31 Dec. 2022	31 March 2023	31 March 2023	31 March 2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1,943.13	1,623.10	1,333.27	7 ,533.37	5,792.38
2	Profit for the period before exceptional and extraordinary items and tax	75.29	45.13	109.54	744.46	490.69
	Net Profit / (Loss) for the period before tax	80.12	45.13	109.54	749.29	503.44
	Net Profit / (Loss) for the period after tax	36.65	60.65	82.82	557.88	356.19
5	Total Comprehensive Income for the period(after tax)	52.98	60.65	82.82	574.21	365.16
6	Equity Share Capital	120.00	120.00	120.00	120.00	120.00
7	Other Equity	-	-	-	4,442.89	3,910.68
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) 1. Basic	3.05	5.05	6.90	12 574.21 10 120.00 - 4,442.89 10 46.49	29.68
	2. Diluted	3.05	5.05	6.90	46.49	29.68

# #Not Annualised

- The above Financial results for the quarter and twelve months ended on March 31,2023 were reviewed and recommen the Audit Committee and thereafter approved by Board of Directors at their respective meetings held on May 05, 2023 a Vadodara. The Statutory Auditors have expressed an unmodified opinion on these results basis their audit for the year ended March 31, 2023
- The Board of Directors have recommended a final Dividend of 35% i.e 3.50 per share for the FY ended Mach 31, 2023. The Payment of Dividend is subject to approval of shareholder.
- The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards p section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms with Regulation 33 of SEBI (LODR) 2015 and SEBI Circular dated 05.07.2016.
- The business of the Company fall under Single Segment i.e. "Pharmaceuticals Products"
- From the current year, the company has presented actuarial gains / losses on Defined Benefit Plans as Other Comprehensive Income with tax effect thereon. Correspondingly the figures of previous year are recast to make them compar
- Previous quarter's figure have been re grouped / re classified, wherever necessary to confirm to current period classification The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 are balancing figures between audited figures in respect of the full Financial year and unaudited published year to date figures upto the third quarter of respective Financia
- The above is an extract of the detailed format of financial results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.mercurylabs.com

For and on behalf of Board

Rajendra R. Shah Managing Director (DIN: 00257253) Place : Vadodara Date : May 05, 2023



# LIC HOUSING FINANCE LIMITED

4th Floor, Jeevan Prakash Building, P M Road, Fort, Mumbai - 400 001

**POSSESSION NOTICE** (for Immovable property)

Whereas, The undersigned being the authorized officer of LIC HOUSING FINANCE LTD., the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002(No.54 of 2002) and on exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002, issued the demand notice calling upon the following borrowers, to repay the amount being mentioned against Sr Loan Account Name Of Borrowers Description of secured Asset. Date of Date of Type of

No	Borrower 1 22910106224 Sunil Brijlal Jain, Flat No.2, Ground Floor, Megho		Demanded (Rs.)	Demand Notice	Possession	Possession	
1	22910106224	Sunil Brijlal Jain, Mrs. Rupa Sunil Jain & Mrs. Pooja Harminder Singh Oberoi	Flat No.2, Ground Floor, Meghdoot Apt., Moghul Line, Staff C.H.S., Ltd., Bapu Nachane Rd., JVPD, Vileparle, Mumbai, Maharashtra-400001	Rs.6,62,414.88 (Rupees Six Lakhs Sixty Two Thousand Four Hundred Fourteen & Paise Eighty Eight Only)	29.08.2022	03.05.2023	Symbolic
2	Suratwala & CHSL, 44-B, Sarojini Naidu R Mr. Janish Kamlesh Suratwala CHSL, 44-B, Sarojini Naidu R Near Mayur Cinema, Kandivali V Mumbai, Maharashtra-400067		Flat No. 902, 9th Floor, Jay Sonal CHSL, 44-B, Sarojini Naidu Road, Near Mayur Cinema, Kandivali West, Mumbai, Maharashtra-400067	Rs.77,42,392.39 (Rupees Seventy Seven Lakhs Forty Two Thousand Three Hundred Ninety Two And Paise Thirty Nine Only)	21.06.2022	03.05.2023	Symboli
3	610300005308	10300005308 Mr. Ankush Mahadev Gurav Flat No. 401/8A, Jaybharat Sahakai Gruhnirman Sanstha, Sangharsh: Nagar, Handivali Farm Road, Andhei East, Mumbai, Maharashtra-400072  11030000843 Mrs.Saifuddin Flat No. 302, Malwani Apna Gha		Rs.42,21,822.64 (Rupees Forty Two Lakhs Twenty One Thousand Eight Hundred Twenty Two And Paise Sixty Four Only)	21.06.2022	03.05.2023	Symbolio
4	61030000843			Rs.73,38,872.87 (Rupees Seventy Three Lakhs Thirty Eight Thousand Eight Hundred Seventy Two And Paise Eighty Seven Only)		03.05.2023	Symboli
5	5 610300004119 Mr. Sumit Arvind Bhatkar & Amit Arvind Bhatkar & Am		Flat No. C/9, Ground Floor, Malvani Shree Krishna CHS Ltd., Plot No 133, Code No.051, Road No. RSC- 3 Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra-400095	Rs.54,90,980.03 (Rupees Fifty Four Lakhs Ninety Thousand Nine Hundred Eighty And Paise Three Only)	19.11.2022	03.05.2023	Symboli
6	610300004609	Mr. Abhishek Kiran Singh & Mr. Kiran Rajendra Prasad Singh	Flat No.215, Bldg2, E Wing, MHADA Building, Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra-400097	Rs.8,42,668.64 (Rupees Eight Lakhs Forty Two Thousand Six Hundred Sixty Eight And Paise Sixty Four Only)	21.01.2023	03.05.2023	Symboli
7	611100005881	the Mr. Sachhidanand Dalvi & Mrs. Sherry Mohinder Mago	Flat No64, Bldg No-A8, Avillion Green Feild CHSL., J V Link Road, Andheri East, Mumbai, Maharashtra-400093	Rs.1,13,17,502.23 (Rupees One Crore Thirteen Lakhs Seventeen Thousand Five Hundred Two and Paise Twenty Three Only)	24.01.2023	03.05.2023	Symboli

Together with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of payment within 60 days from the date of receipt of the said notice The borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice. Notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein above in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said act read with rule 9 of the said rules on the possession date mentioned above against their names.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned above and any dealings with the properties will be subject to the charge of the LIC HOUSING FINANCE LTD., for the amount mentioned herein above

Date : 07.05.2023

LIC HOUSING FINANCE LIMITED



obile: 9821482519

# <u>E-Tender Notice</u>

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following

rende	15.
S.N.	Tender NO (Rfx No) / Descricption / Estimated Cost in Rs.
1	3000037795/Procurement of Electronics Oil Cleaner (Oil Filtration Machine) for HP Bypass System of U-8&9 CSTPS, Chandrapur/Rs.289400/-
2	3000038157/Annual maintenance work for the overhaul work of Ash Disposal Pumps in Ash Handling Plant of U-3&4 at CSTPS for 2 years/Rs.3157714.20/-
3	3000038302/Work of replacement of 350NB MSERW pipes of ash water recovery lines in ash bund at CSTPS, Chandrapur/Rs.10196604.50
4	3000038254/Work of construction of bus stop sheds along ring road in colony area at CSTPS/Rs.675110/-
5	3000038280/Annual contract for hiring of 2 nos. of TATA Sumo/Bolero/Scorpio or equivalent Electric vehicles at CSTPS for 2 years/Rs.6596937/-
6	3000038255/AMC for miscellaneous civil works in C.T. fan (Stage-II/III), at CSTPS, Chandrapur/Rs.6999962/-
7	3000038117/Supply of complete internal gear spares of CRM gear box in U-7, at CSTPS, Chandrapur/Rs.1037400/-
8	3000038382/Supply of general consumable material &

Style-54, Style-1916, Style-916, Style-1960, etc gland packing material for CSTPS, Chandrapur/Rs.630900.50 Above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in fo

(Sr. No. 01 to 08) For any query Contact No.8554991818.

Sd/-CHIEF ENGINEER (O&M) CSTPS, CHANDRAPUR



Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001 Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917

CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@tata.com website: www.tatainvestment.com

Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

**Particulars** Standalone Consolidated

		Quarter ended		Year I	Ended		uarter ended		Year E	nded	
		31-03-2023	31-03-2022	31-12-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-12-2022	31-03-2023	31-03-2022
1	. Total Income	41.17	46.27	24.74	288.34	253.52	30.90	52.01	37.69	277.72	254.00
2	. Net Profit for the period before Tax	35.55	40.17	18.49	258.55	228.09	24.39	28.84	39.17	272.28	245.92
3	. Net Profit for the period after Tax	31.17	33.02	14.85	240.90	201.36	19.91	20.23	34.74	251.75	214.46
4	. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit										
	after tax and Other Comprehensive Income (after tax)]	(175.27)	1,160.76	(590.47)	147.68	5,544.07	(187.02)	1,150.49	(570.59)	158.22	5,558.35
5	. Equity Share Capital	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60
6	. Earnings Per Share (before and after extraordinary items)										
	(of Rs.10/- each)										
	Basic / Diluted (in Rs.)	6.16	6.53	2.94	47.61	39.80	4.01	3.98	6.82	49.78	42.34
No	etes:										

,	-									
		(	Quarter ende	Year Ended						
		31-03-2023	31-03-2022	31-12-2022	31-03-2023	31-03-2022				
	Total Equity (post tax) (Rs. in crores)	19,402.26	19,532.85	19,577.53	19,402.26	19,532.85				
	Total Equity per share (post tax)	3,835	3,861	3,869	3,835	3,861				

Place: Mumbai

- The Board of Directors at its meeting held on 5th May, 2023, has recommended a dividend of Rs. 48.00 (480%) [previous year Rs. 55.00 (550%)] per Ordinary share of Rs.10.00 each.
- The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter / year ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website www.tatainvestment.com.

Tata Investment Corporation Limited

(Noel N. Tata) Chairman

(Rs. in crores)

DIN 00024713

Mumbai, 5th May, 2023

POSSESSION NOTICE Whereas the undersigned being the Authorised Officer of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules,

2002 issued Demand Notice No. HO/ LET/ REC/ VVG/ 50/ 538 dated

10.05.2022 u/s. 13(2) of the SARFAESI Act, 2002 calling upon 1) the

Borrower M/s. Saibaba Multispecialty Hospital Prop. Mr. Dinesh

Sukadeo Dole having business at Shraddha Complex, Gothegha

Naka, Mumbai Nashik Highway, Shahapur, Dist. Thane, 2) Guarantor Mrs. Vaishali Dinesh Dole residing at A/103, Sldheshwar Complex,

Above Shree Siddheshwar Hospital, Titwala (W), Dist. Thane - 421

605, 3) Guarantor Dr. Laxman Bansi Waghmare residing at Flat No. 202, Pramukh Co-op. Housing Society Ltd. Plot No. 64B, Sector – 21,

Kharghar, Navi Mumbai - 410 210, 4) Guarantor Mrs. Sangita

Laxman Waghmare residing at Flat No. 202, Pramukh Co-op. Housing Society Ltd. Plot No. 64B, Sector – 21, Kharghar, Navi Mumbai – 410 210, 5) Guarantor Mr. Rajesh Sukadeo Dole residing at Flat No. C-402, Śhivam Majestica, Choudhary Park, Wakad, Dist. Pune – 411 057, 6) Legal heir of Co-borrower Mr. Sukadeo Shankar Dole (since deceased) - Smt. Kalabai Sukadeo Dole residing at 56 / B, Mayadevi Nagar, Mahabal Road, Jalgaon – 425 001, 7) Legal heir of Co-borrower Mr. Sukadeo Shankar Dole (since deceased) – Dr. Dinesh Sukadeo Dole residing at A/103 Siddheshwar Complex, Above Shree Siddheshwar Hospital, Titwala (W), Dist. Thane - 421 605. 8) Legal heir of Co-borrower Mr. Sukadeo Shankar Dole (since deceased) – Mr. Rajesh Sukadeo Dole residing at Flat No. C-402, Shivam Majestica, Choudhary Park, Wakad, Dist. Pune – 411 057, and 9) Legal heir of Co-borrower Mr. Sukadeo Shankar Dole

(since deceased) - Mr. Hrishikesh Sukadeo Dole residing at B-402,

Sana Paradise, Wakad Thergaon Road, Dange Chowk, Thergaon, Dist. Pune - 411 033, to repay the amount mentioned in the said

Notice being Rs. 2,62,99,200.01 (Rupees Two Crore Sixty-Two Lakh Ninety-Nine Thousand Two Hundred Paisa One Only) as on 30.04.2022 together with future interest at the contractual rate on the

aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc.

incurred / to be incurred from 01.05.2022 onward until the date of

AND WHEREAS the borrower and others mentioned hereinabove

having failed to repay the amount, all the parties mentioned

hereinabove in particular and to the public in general, it is informed that

the undersigned has taken symbolic possession of the property

described herein below in exercise of powers conferred on him unde

section 13(4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on

this 03.05.2023. The borrower(s) and the others mentioned

hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of The Kalvan Janata

Sahakari Bank Ltd., as per notice served on the borrower, legal heirs

DESCRIPTION OF THE PROPERTY

'Saibaba Multispecialty Hospital' premises situated at First Floor and

payment, within 60 days from the receipt of the said Notice.

**17** 

THE KALYAN JANATA SAHAKARI BANK LTD.

HEAD OFFICE - "Kalyanam\_astu", Om Vijaykrishna Apartment, Adharwadi Road, Kalyan (W) Dist. Thane – 421 301.

इंटरलोक्युटरी अर्ज (आयबीसी) क्र. ३१४२/२०२२ आणि २७५२/२०२२ इंटरलोक्युटरी अर्जाची सूचना शाल घिसूलाल जैन कॉर्पोरेट कर्जदाराचे परिसमापक

र्गेदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००४१९/२०१७-१८/१०७४२

एएफए ०२.०१.२०२४ पर्यंत वैध नींदृणीकृत इंनेलः vishal@resolvegroup.in, नोंदृणीकृत पता, डी-१९०२ पाम बीच रेसिडेन्सी, अमेय सीएचएस लि प्लॉट क्र. २४-२९, सेक्टर-४, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई ४००७०६. ...**अर्जव**ा

राजभूषण ओमप्रकाश दीक्षित ज्यांचा हीआयएन आहे ०००२५८४

न्यांचा पत्ता आहे २०४/१२, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, महाराष्ट्र. ...उत्तरवादी क्र.

मयरीबेन हितेशभाई पटेल न्यांचा डीआयएन आहे ०००९०५४९ ज्यांचा पत्ता आहे ५८, पुनित नगर, व्हक्सिन इन्टिट्युट समोर, जुना पदरा रोड, बडोदा ३९००२०, गुजरात.

नितीन जयंतीलाल संदेसरा न्यांचा पत्ता आहे ३२९, सांदेसरा घर, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०००६२, महाराष्ट्र

ज्यांचा डीआयएन आहे ००२५५६७१ यांचा पत्ता आहे ३२९, सांदेसरा घर, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०००६२, महाराष्ट्र

..उत्तरवादी क्र. ज्यांचा डीआयएन आहे ०२०९७३४३ न्यांचा पत्ता आहे बी-१२, युटपिया पलासिया, रहेजा गार्डन्स समोर, वानोवरी, पुणे - ४११०४०, महाराष्ट्र

.उत्तरवादी क्र.

एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड स्टर्लिंग इंटरनॅशनल एंटरप्राइजेस लिमिटेड ..कॉर्पोरेट कर्जदा वरील इंटरलोक्युटरी अर्जामधील अनुक्रमे कमी मुल्यमापन व्यवहार आणि त्याच्याउलट मधील कृत करणे आणि चुकरे आणि चुकचे व्यापार व्यवहार आणि उलट करिता उत्तरवादींच्या विरोधात आवश्यक निर्देश मिळविण्यासाठी इन्सॉल्व्हर्न्स जान कुछ व्याचार प्रवेदार जाना उन्हर्सा उत्तराहा है। उत्तराह व्याचार जानवर्ष ना स्वर्ध है। अणि व्याचार इन्हर्सार इन्हर्सा क्षेत्र व्याचार करना ६० (५) आणि राष्ट्रीय कनमी विधी न्यायाधिकरण निमानता २०१६ च्या नियम ११ अंतर्गत इंटरलोक्युटरी अर्ज क्र. ३१४८/२०२२ हा कंपनी याचिका (आयबी) क्र. ४०२ (एमबी)/२०१८ मध्ये अनुक्रमे २६ ऑक्टोबर, २०२२ आणि २६ सप्टेंबर, २०२२ रोजी ग्रीश. विशाल विधाला जैन द्वारे सादर करण्यात आली होती. वरील इंटरलोक्युटरी अर्ज ०७.०६, २०२३ रोजी ग्रीशय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. सूचना घ्यावी क्री, वरील नमुद न्याया विकरणाच्या नुषक् अक्ष्माठासमार सुनावणाकारमा । तारस्त करणता जाला आह. सूचना व्यावा का, करात मुद्र उत्तरवादींना ७०.६, २०२३ साठी प्रकाण सूचीबद्ध असलेल्या अशा दिनांक १३.०१, २०२१ रोजीचा आरंश आणि दिनां १३.०४.२०२२ रोजीच्या आरंशाद्वारे सन्माननीय न्यायाधिकरण, मुंबई यांचे समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात वेत आहेत. कोणीही व्यक्ति सदर इंटरलोक्युटरी अजांच्या बाकृत किंत्राच विकरण्यास इच्छुक असल्यास वरील इंटरलोक्युटरी अजांच्या सुनारणीकरिता सिटिंगत केलेल्या तारायेपुर्वी किमान दो तिवस आगोदर अजंदारांच्या बिकलांकडे पीहोचेल आ पद्धतीने त्यांच्या नाव आणि परयासह त्यांच्या किंत्रा त्यांच्या विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना अजंदारांच्या विकेलांकडे पाठविणे आवरयक आहे. जेथे त्यांना वगील इंटरलीक्युटरी अर्जाला विरोध करायचा आहे, विरोधार्च पारर्वभूमी किंवा शपथपद्माची प्रत अशा सुचनेसह सादर करणे आवरयक आहे. वरील इंटरलोक्युटरी अर्जाची प्रत कोणार्ह त्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर निम्नस्वाक्षरीकारांटारे परवण्यात येईल (<del>सही/-)</del>

. ॲड. जी. अनिरूद्ध पुरूषोथमन

(अर्जदारांकरिता वकील)

ओडब्ल्यू क्र. एमडीआरटी-२/१६५/२०२३

ताः कार्यालय क्र. १२०२, १२वा मजला, दलामल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई–४०० ०२१

दिनांक : २८.०४.२०२३

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/ डीआरटीचा सूचना फलक

विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई ५वा मजला, सिंदिया हाऊस, एन. एम. मार्ग, बॅलार्ड इस्टेंट, मुंबई- ४००००१. दिनांक: ११.११.२०२३

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम्, १९६१ च्या दुसन्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा सेंट्रल बँक ऑफ् इंडिया, मुंबई सेन्ट्रल शाखा )..... प्रमाणपत्र धारव

विरुध्द मे. रेस्पिकेअर (इंडिया) प्रा. लि. आणि अन्य प्रक - १: मे. रेस्पिकेअर (इ.) प्रा. लि., १८५, गॅलेरिया, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई ४०००७६ आणि ई

२६२. २रा मजला, सोलारिस बिल्डिंग क्र. १, एल ॲण्ड टी गेट क्र. ६ समोर, साकी विहार रोड, पवई, मुंबई प्रक. २: श्री. इनायतुल्ला कंब्रु, बेल हेवन, फ्लॅट क्र. ११, २३, न्यू मरिन लाईन्स, मुंबई ४००००२.

प्रक. ३: सौ. शेरली एस. तहमीद अली, अमिना मॅन्शन, ९० फूट रोड, साकीनाका, मुंबई ४०००७२. प्रक. ४: श्री. सय्यद टी अली (मयत).

४(ए) : सौ. सारा तहमीद अली, सी/३०१, अशोक ॲव्हेन्यू, मिलिटरी रोड, मालाड, मुंबई. ४ (बी) : सौ. शेरली एस. तहमीद अली, अमिना मॅन्शन, ९० फूट रोड, साकीनाका, मुंबई ४०००७२. न्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. ७४,९८,६०३.६८ च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ३११ सन २००३ मध्ये वसुर्ल प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे *रु.* १,५५,३५५.४० (०९.०६.२०२३ **पर्यंत**) ची

रक्कम पुढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित वसुलीयोग्य आहे. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकर

दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधारे द.सा. ६% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ०९.०६.२०२३ रोजी दु. २.०० ते दु. ३.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि., https://drt.auctiontiger.net.ज्यांचा पत्ता बी–७०४, वॉल स्ट्रीट–॥, ओरिएंट क्लब समोर, गुजरात कॉलेज जवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद ३८०००६, गुजरात (भारत), फोन क्र. ०७९-६८१३६८८४१/५५/५१, ०७९-६८१३६८०० यांच्या वेबसाईट मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती: श्री. प्रवीणकुमार थेवर (मोबाईल +९९ ९७२२७७८८२८), ईमेल पत्ता praveen.thevar.auctiontiger.net support.auctiontiger.net.

पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. के. के. बडया, मोबाईल: ९४०९४३६९७४. ु खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र. क. च्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीर्श निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाइ हिरश्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवर्ल जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील खकम, व्याज व ख निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे परावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

वेक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षप विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील

र्विच्या अधीन होईल जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील

ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. ३५,३५,०००/- (रुपये पस्तीस लाख प्रस्तीस रजार मात्र)

ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. ३०,०००/- (रुपये तीस हजार मात्र) बोलीच्या रकमेवरून किंद बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल

सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्व निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंगा अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची

तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. इआर रक्का रु. ३,५०,०००/- (रुपये तीन लाख पंजास हजार मात्र) ही कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड है. इ. ५५,०००/ - १००५ सान पाल प्रतास है। बैकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव ०६.०६.२०२३ रोजी सायं. ४.३० पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. २१६ सन २००६ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरीर रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल.

ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव साद करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०६.०६.२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी ०२.०६.२०२३ रोजी सं. १०.०० ते सार्य. ५.०० मध्ये करता येईल.

पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत अमृतील तर् मंतरच्या बाबतीत त्यांनी त्यांचे प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधील्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा परवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी ०६.०६.२०२३ **रोजी सं** ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-II, डीआरटी-II, मुंबईकडे सादर करावी. कसुर केल्यास बोली विचारा

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेच्या २५% आर.पी. क्र ३६ सन २००३ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी. डीआस्टी-॥ यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करण आवश्यक आहे.

एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करून ई-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्य शासनाकडे जप्त करण्यात येईल.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्य दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या बैंकेच्या कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या विहित पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआस्टी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी II, डीआस्टी-II यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.

विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारां बाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्या उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असत्यास तो भरून देणे बंधनकारक आहे. मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे

f	किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.										
संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात							
क्र.	मालकीची असेल तेथे सह-	तिच्या	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे							
	मालकांच्या व सह-मालक म्हणून	कोणत्याही	अशा अन्य	आणि त्यांच्या स्वरुप							
	अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह	हिश्श्यावर	कोणत्याही	व मूल्याबाबत अन्य							
	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	निर्धारित महसूल	भारांचे तपशील	कोणतेही ज्ञात तपशील							
8	२	ş	¥	ч							
۶.	फ्लॅट क्र. ए/२/३०१, हॅप्पी व्हॅली	उपलब्ध	गहाण	उपलब्ध							
	होम्स, फेज । सीएचएस, मानपाडा,	नाही	मिळकत	नाही							
	ठाणे (पश्चि), प्रतिवादी क्र. ३,										
	४(ए), ४(बी) ५०% शेअरचे हक्क,										
	नामाधिकार आणि हितसंबंधाच्या										
	व्याप्तीसाठी.										

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर २६ एप्रिल. २०२३ रोजी दिले.

एस. के. शर्मा त्रसुली अधिकार्र

डीआस्टी-॥, मुंबई

I, Mr. Ajay Amrutlai Rathod has Lost Hi Share Certificate Having the Certificate no 047 having Distinctive No from 231 to 235 of Eklavya B Wing 102, NL Complex Road, Anand Nagar Dahisa (East), Mumbai 400068, Maharashtra, FIF No. 1043/2023 Launched in at Dahisa Police Station dated 30/04/2023. If Any One Had Found Or Having Claim Over I Please Contact Within 07 Days at Societ Address Eklavya B Wing 102, NL Comple Road, Anand Nagar Dahisar (East) Mumbai 400068 Contact No 9372601163

Date: 07/05/2023 Place: Mumba, Maharashtra.

जाहीर सूचना श्रीम, चंपाबेन छगन काकरेचा, ii) श्री, अरविंद छगन काकरेचा आणि iii) श्री. अश्विन छगन काकरेचा हे कष्ण नगरी ए ॲण्ड बी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., टीपीएस III, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ चे संयुक्त सभासद हे विभिन्न क्र. १६ ते २० धारक शेअर्स आणि फ्लॅट क्र. ए २०२ चे धारक असून त्यांचे प्रत्येकी २३.११.२००६, २३.३.२०१४ आणि ०७.०२.२०२२ रोजीस कोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले. त्यांचे कायदेशीर वारस आणि इतर सह-मालक श्री. प्रकाश छगन काकरेचा यांनी त्यांच्या नावामध्ये सदर मिळकतीमधील हक्काचे त्यांचे ७५% शेअर्स हस्तांतराकरीता सोसायटीला अर्ज केला आहे. प्रस्तावित हस्तांतरणा विरूद्ध सदर सोसायटीदारे दावे आणि आक्षेप असल्यास ते मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस. वकील उच्च न्यायालय, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या कार्यालयात १४ दिवसांच्या आत पृष्ठचर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत,

(पी. सी. थॉमस) वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक : ०४.०५.२०२३

कसूर केल्यास आवश्यक ते करण्यात

येईल.

# केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

३रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, बालार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. द्र. : (०२२) २२६५ ११२८/२९, ई-मेल : cb6289@canarabank.com

विक्री सूचना क्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीसह सहवाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००५ अंतर्गत स्थावर मिळकर्तींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

प्तर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की. कॅनरा बँकच्या प्राधिकर अधिकाऱ्यांनी ज्यांचा **कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारप्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती मे. **डन्नोव्हा फॅबटेक्स** येथे गाळा क. बी३ आणि बी४. हाऊस क. ११५९. खांभा रोड. मिठपाडा. केडिआ कंपाऊंड रोलार भिवंडी, मुंबई - ४२१ ३०२ प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे <mark>संचालक/ हमीदार १) श्री. सुनिल कुकरेजा, २) श्रीम</mark> लिसा कुकरेजा, २) श्री. निमेश नवनीतराय शाह, ४) श्रीम. किरण निमेश शाह, ५) श्री. अनिल राधाकृष्ण कुकरेजा यांच्याकङ्ग कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखेला रु. ६,४४,४४,४३४.०८/- (३०.०६.२०२२ रोजीस अधिक पुढील व्याज आणि त्यावरील प्रभार) च्या वसुलीसाठी २४.०५.२०२३ रोजी **'जसे आहे जेथे आहे' 'जसे आ**हे

अनु क्र.	होड, मिठणडा, केडीया कंपाऊंड, गाव शेलार, ता. भिवंद बि. ठाणे, मुंबई-४२१ ३०२ येथे स्थित हि. क्र. ११५९ र तळ मजला गाळा क्र. बी१ आणि बी२ सह फॅक्टरी जम- त्राणि इमारत धारक सल्हें क्र. २३/५, २६/२, २८/३, मोज. प्लॉट क्षेत्र ४०० चौ. यार्ड किंवा ३४४.४४ च मीटर्स प्रत्यक्ष कब्जा श्री. अनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे कां होड, मिठणडा, केडीया कंपाऊंड, गाव शेलार, ता. भिवंद बि. ठाणे, मुंबई-४२ २०२ येथे स्थित हि. क्र. १९५९ रे इ. ठाणे, मुंबई-४२ २०२ येथे स्थित हि. क्र. १९५९ रे २२/५, २६/२, २८/३/२ त्यामध्ये उपलब्ध जंगमगह प्रत्यक्ष कब्जा	राखीव किंमत (रु. यात)	इसारा अनामत रक्कम (रु. यात)
٧.	श्री. अनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे कांभा रोड, मिठपाडा, केडीया कंपाऊंड, गाव रोलार, ता. भिवंडी, जि. ठाणे, मुंबई-४२१ ३०२ येथे स्थित हि. क. ११५९ येथे तळ मजला गाळा क्र. बी१ आणि बी२ सह फॅक्टरी अमीन आणि इमारत धारक सव्हें क्र. २३/५, २६/२, २८/३/२ मोज. प्लॉट क्षेत्र ४०० ची. यार्ड किंवा ३४४.४४ ची. मीटर्स फठजा	<b>६३,००,०००</b>	६,३०,०००
₹.	श्री. अनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे कांभा रोड, मिठपाडा, केडीया कंपाऊंड, गाव शेलार, ता. भिवंडी, जि. ठाणे, मुंबई-४१२ ३०२ येथे स्थित हि. क. ११५९ येथे तळ मजला गाळा क्र. बी-१ आणि बी-२ सह सल्हें क्र. २३/५, २६/२, २८/३/२ त्यामध्ये उपलब्ध जंगमग्रहाण प्लान्ट आणि मंशिनरी आणि प्लॉट क्षेत्र ४०० ची. यार्ड किंवा ३४४.४४ चौ. मीटर्स यासह	१,०२,००,०००	१०,२०,०००
as.	श्री. सुनिल राधाकृष्णन कुकरेजा आणि सौ. लिसा सुनिल कुकरेजा यांच्या नावे पलॅट क्र. ४०३, ४ था मजला, "हामॉनी" मधील "हायलॅंड रेसिडेन्सी 'बी' सीएचएस. लि." अशा ज्ञात इमारत क्र. ११ मधील बाळकुम रोड, यशस्वी नगर, ढोकली, कोलशेत, ठाणे (पश्चिम)-४०० ०६०७ चटई क्षेत्र ६९८ ची. फू. सह प्रत्यक्ष कब्जा	97,८२,०००	९,२८,२००

इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा परविठादारांस २३.०५.२०२३ रोजीस किंवा पर्वी **सायं. ५.०० पर्यंत** साद

निकृति का जानिक ने का जानिक के क्यूनारक्तातां का जानिक के अपने किया है । जिल्हों जा तपशीलवार अर्टी आणि शतींसाठी कृपया केंसा बैकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविष्यात आलेल्या लिंक 'ई–ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक**, कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (तू. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. स्मित् जयस्वाल, व्यवस्थापक (मो. क्र. ७२२३००२२७२) डमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे क्रोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार **मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्यो**ग विहार, फेझ-२, गल्फ पेटोकेम डमारत, डमारत क्र. ३०१, ग्रगाव, हरियाणा, पिन : १२२०१५ (संपर्क क. +९११२४४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४, support@bankeauctions.com hareesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा.

विनांक: ०६.०५.२०२३ प्राधिकत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-II शाख



### **MERCURY LABORATORIES LIMITED**

CIN: L74239MH1982PLC026341 Regd. Office: 18, Shreeji Bhuvan, MERCURY 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002 Tel.: 022-66372841 Email: mllbrd@mercurylabs.com

Annexure | Audited Statement of Standalone Financial Results for The Period Ended on 31st March 2023

(INR in lakhs)										
Sr.		Thre	ee Months Er	ided	Year Ended	Year Ended				
No.	Particulars	31 March 2023	31 Dec. 2022	31 March 2023	31 March 2023	31 March 2022				
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited				
1	Total Income from Operations (net)	1,943.13	1,623.10	1,333.27	7 ,533.37	5,792.38				
2	Profit for the period before exceptional and extraordinary items and tax	75.29	45.13	109.54	744.46	490.69				
3	Net Profit / (Loss) for the period before tax	80.12	45.13	109.54	749.29	503.44				
4	Net Profit / (Loss) for the period after tax	36.65	60.65	82.82	557.88	356.19				
5	Total Comprehensive Income for the period(after tax)	52.98	60.65	82.82	574.21	365.16				
6	Equity Share Capital	120.00	120.00	120.00	120.00	120.00				
7	Other Equity	-	-	-	4,442.89	3,910.68				
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) 1. Basic	3.05	5.05	6.90	46.49	29.68				
	2. Diluted	3.05	5.05	6.90	46.49	29.68				

# #Not Annualised

Date : May 05, 2023

The above Financial results for the quarter and twelve months ended on March 31,2023 were reviewed and recommended I the Audit Committee and thereafter approved by Board of Directors at their respective meetings held on May 05, 2023 at Vadodara. The Statutory Auditors have expressed an unmodified opinion on these results basis their audit for the year ended

The Statutory Auditors had carried out audit of results for the period ended on March 31, 2023 The Board of Directors have recommended a final Dividend of 35% i.e 3.50 per share for the FY ended Mach 31, 2023.Th

Payment of Dividend is subject to approval of shareholder The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms with Regulation 33 of SEBI (LODR), 2015 and SEBI Circular dated 05.07.2016.

 $\label{thm:company} \textbf{The business of the Company fall under Single Segment i.e. "Pharmaceuticals Products"}$ From the current year, the company has presented actuarial gains / losses on Defined Benefit Plans as Other Compre

income with tax effect thereon. Correspondingly the figures of previous year are recast to make them compa Previous quarter's figure have been re grouped / re classified, wherever necessary to confirm to current period classifical. The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 are balancing figures between audited figure respect of the full Financial year and unaudited published year to date figures upto the third quarter of respective Financial

The above is an extract of the detailed format of financial results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.mercurylabs.com

Rajendra R. Shah Managing Director (DIN: 00257253)

## जाहीर सूचना

**O**ICICI Bank

ठिकाण: महाराष्ट

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉ क्र. - बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४

सेक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सुचना ही तिप्चएफएल दरम्यान केलेल्या कर्ज करारानुसार मंजूर केलेल्या गृहकर्ज सुविधेच्या संदर्भात तारणांची सक्तवसुली करण्याच्या संबंधात आयसीआयसीआय बँक लि. दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेकडे कर्ज अभिहस्तांकीत केल्यावर) जारी करण्यात आली होती आणि खालील कर्जदार ज्यांनी तारण नकोंकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुदल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ऑसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर त्यांना सूचना जारी करण्यात आली होती. तथापि ती न बजावता परत आली म्हणून सदर जाहिर सूचनेच्या मार्गाने त्यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/ कर्ज	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण	सूचना पाठविल्याची	एनपीए
क्र.	खाते क्रमांक (डीएचएफएल ओल्ड लॅन आणि	मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	तारीख/ सूचनेच्या	तारीख
	आयसीआयसीआय न्यु लॅन्) आणि पत्ता		तारखेस थकबाकी	
٤.	मनोज दिनकर पाटील/ ज्योती मनोज पाटील/	फ्लॅट २९, ड्रिम निवारा, बिल्डिंग क्यु-६,	एप्रिल, ०३, २०२३	०८.०९.२०२२
	क्युझेड पीयुएन००००५००८८९०/	दुसरा मजला, गट क्र. ५३२/१, ५३२/२,	रू. ८,८५,४३०/-	
	२०८०००४२६१३/ द्वारा दिनकर विठ्ठल पाटील, स. क्र.	५३२/३, कोरेगाव मुळ गाव, तालुका हवेली,		
	३८/ए, लेन क्र.०२, वडगाव शेरी, खराडकर नगर,	महाराष्ट्र, पुणे-४१००१५.		
	रिलायन्स फ्रेश जवळ, महाराष्ट्र पुणे-४११०१४			
2	प्रकाश गणपतराव गजभारे/ नंदा प्रकाश गजभारे/	प्लॉट क्र. ३०, गट क्र. २७१, दिक्षा नगर,	एप्रिल, ०३, २०२३	१०.१०.२०२२
	क्युझेड पीबीआ।य००००५०२४९९९/	संदिपनी इंजिनियरींग शाळा जवळ, चैतन्य नाग	रू. ४,४१,६९४/-	
	०६८००००२१९२/ भोजन्ना, प्लॉट नं. ७/बी, विकास	जवळ, गाव तारोडा बीके, जि. नांदेड, महाराष्ट्र		
	नगर, तरोडा, महाराष्ट्र नांदेड-४३१६०५	४३१६०२.		
3	धनराज वसंता घाडगे/ राणी धनराज घाडगे/	घर क्र. १२, प्लॉट क्र. ४ ए, बी टाईप १, ग्राम	एप्रिल, ०३, २०२३	१०.१०.२०२२
	क्युझेड एके एल००००५०३५११९/	पंचायत मिळकत क्र. ४०९, सहकारी	रू. ७,३२,२७४/-	
	०१७००००८०६६/ रूपचंद नगर, वाशिम बाय पास	गृहनिर्माणसंस्था हिंगणा, वाशिम रोड, मौजे		
	रोड, पातूर रोड, महाराष्ट्र अकोला- ४४४००१	हिंगणा, मैशपुर, महाराष्ट्र, अकोला-		
		४४४११०.		
X	समाधान अशोक सुज्ञे/ ललिता समाधान सुज्ञे/	फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, सर्व्हे क्र.	एप्रिल, ०५, २०२३	२५.०५.२०२२
	(२३००००००१०५३ आणि	१७६/२, श्रेया हाईट्स, सोनाई इंग्लिश	रू. ३,४३,०८९/-	
	क्युझेडपीआयसी००००५०१०८६४) आणि तळमजला,	मिडियम शाळेजवळ, फुरसुंगी, तालुका-		
	शिव मल्हार बिलिंडग, सह्याद्री पार्क, लेन पिंपळे गुरव, न्यू	हवेली, पुणे-४१००१५.		
	सांगावी, औधूत बिलिंडगजवळ, पुणे- ४११०६१			
पर्यायी ब	गंजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील क		l) यांना सदर सूचना प्रसि.	द्गी तारखेपासून ६०

दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कस्र केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील. दिनांक : मे ०६. २०२३ प्राधिकत अधिकार्र





अर्थ सहकारेण कल्याणम

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

मुख्य कार्यालय : कल्याणमस्तु, ओम विजयकृष्णा अपार्टमेंट. आधारवाडी रोड, कल्याण (प), जि. ठाणे - ४२१ ३०१

मागणी नोटीस - सरफैसी ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये

बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये खाली नमूद कर्जदार व जामीनदार यांना दि. २७.१२.२०२२ रोजी रजिस्टर्ड ए डी पोस्टाद्वारे मागणी नोटीस जारी करून, श्री. सुरेश देवीचंद मेहता (जैन) यांनी दि कल्याण जनता सहकारी बँक लि. घेतलेल्या व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अनुमादित झालेल्या मुदत कर्जावरील खाली नमूद तपशिलाप्रमाणे येणे रक्कम, नोटीस मिळाल्यापासून साठ दिवसांचे आत कर्जखाती जमा करण्याची मागणी केली आहे. यापैकी काही नोटीसेस न बजावता परत आल्या आहेत. त्यामुळे सदर मागणी नोटीसीचे प्रकाशन/प्रसिद्धी खाली नमूद कर्जदार व जामीनदार यांचे माहितीसाठी करण्यात येत आहे.

कर्जदार व जामीनदार यांची ?. श्री. सुरेश देवीचंद मेहता (जैन) - कर्जदार नावे व पत्ते

राहणार – फ्लॅट क्र. बी/६०३, सहावा मजला, विकास पाल्म्स सोसायटी, डॉ. आंबेडकर रोड, खोपट, ठाणे (प.) -

२. श्री. नरेश सुदामा खेतवानी – जामीनदार

राहणार - फ्लॅंट क्र. १००१, दहावा मजला, ओएसिस हेरीटेज सेंटर पॉईंटजवळ, पाचपाखाडी, ठाणे (प.) -श्री. जगदीश कनैयालाल खेतवानी – जामीनदार

राहणार - फ्लॅट क्र. ७०१, सातवा मजला, विहंग विहार सोसायटी, हरी निवास सर्कलजवळ, करूर वैश्य बँकेच्या पुढे,

पाचपाखाडी, ठाणे (प.) - ४०० ६०२. ४. सौ. विनिता जगदीश खेतवानी – जामीनदार

राहणार - फ्लॅट क्र. ७०१, सातवा मजला, विहंग विहार सोसायटी, हरी निवास सर्कलजवळ, करूर वैश्य बँकेच्या पुढे,

पाचपाखाडी, ठाणे (प.) - ४०० ६०२ ५. मे. आकाश डेव्हलपर्स (भागीदारी संस्था) – जामीनदार

तर्फे भागीदार -

१. श्री. जगदीश कनैयालाल खेतवानी

२. श्री. नरेश सुदामा खेतवानी

३. श्री. सुरेश देवीचंद मेहता (जैन) ४. श्री. माहिर जगदीश खेतवानी

५. श्री. जयनील सुरेश मेहता ६. श्री. मनोज गिरधारीलाल मतलानी

७. श्री. धैर्य महेंद्र शहा ८. श्री. जयेश लखमशी मालदे

९. श्री. मनोज सुदामा खेतवानी कार्यालय - ऑफिस क्र. २, दुसरा मजला, रोझा व्हीस्टा, सुरज वाटर पार्कसमोर, घोडबंदर रोड, ठाणे

(प.) ४०० ६१५. ६. मे. दर्शन एंटरप्रायझेस (भागीदारी संस्था) - जामिनदार

तर्फे भागीदार -

श्री. जगदीश कनैयालाल खेतवानी

२. श्री. नरेश सुदामा खेतवानी ३. श्री. सुरेश देवीचंद मेहता (जैन)

कार्यालय - ऑफिस क्र. २, दुसरा मजला, रोझा व्हीस्टा, सुरज वाटर पार्कसमोर, घोडबंदर रोड, ठाणे (प.) ४०० ६१५ कर्ज खाते अनुत्पादित १६,०६,२०२२

झाल्याची तारीख कर्ज खाती येणे रक्कम रु. ३३,८७,९९६.०० (रुपये तेहतीस लाख सत्याऐंशी हजार नऊशे शहाण्णव मात्र) अधिक दि. ०१.१२.२०२२ पासूनचे व्याज व इतर खर्च १. एन ए. प्लॉट ऑफ लॅन्ड सर्वे नं. १२२. हिस्सा नं. ४. क्षेत्रफळ १२०० चौ. मीटर्स, व्हीलेज कोलशेत, हिरानंदानी तारण मालमत्तांचे वर्णन इस्टेटजवळ, ऑफ घोडबंदर रोड, ठाणे (प.), मालक - मे. आकाश डेव्हलपर्स राईट. टायटल व इंटरेस्ट . २. एन ए. प्लॉट ऑफ लॅन्ड सर्वे नं. १२२, हिस्सा नं. ५ बी, क्षेत्रफळ २७४० चौ. मीटर्स, व्हीलेज कोलशेत, हिरानंदानी ऑसेटस) (सेक्यअर्ड (कर्जदार, जामिनदार, मोर्गेजर इस्टेटजवळ. ऑफ घोडबंदर रोड. ठाणे (प.). मालक - मे. आकाश डेव्हलपर्स

३. एन ए. प्लॉट ऑफ लॅन्ड सर्वे नं. १२२, हिस्सा नं. ६, क्षेत्रफळ २२०० चौ. मीटर्स, व्हीलेज कोलशेत, हिरानंदानी विनंतीनसार इस्टेटजवळ, ऑफ घोडबंदर रोड, ठाणे (प.), मालक - मे. आकाश डेव्हलपर्स तारणमुक्त केलेल्या मालमत्ता ४. एन ए. प्लॉट ऑफ लॅन्ड सर्वे नं. १२२, हिस्सा नं. ८, क्षेत्रफळ ५००० चौ. मीटर्स, (५७०० चौ. मीटर्स पैकी),

व्हीलेज कोलशेत, हिरानदानी इस्टेटजवळ, ऑफ घोडबदर रोड, ठाणे (प.), मालक - मे. आकाश डेव्हलपर्स ५. एन ए. प्लॉट ऑफ लॅन्ड सर्वे नं. १२२, हिस्सा नं. ९, क्षेत्रफळ २००० चौ. मीटर्स, व्हीलेज कोलशेत, हिरानंदानी इस्टेटजवळ. ऑफ घोडबंदर रोड, ठाणे (प.), मालक – मे. आकाश डेव्हलपर्स ६. एन ए. प्लॉट ऑफ लॅन्ड सर्वे नं. १२२, हिस्सा नं. १०, क्षेत्रफळ २८०० चौ. मीटर्स, व्हीलेज कोलशेत, हिरानंदानी इस्टेटजवळ, ऑफ घोडबंदर रोड, ठाणे (प.), मालक - मे. आकाश डेव्हलपर्स

करुन कर्जखाते बंद करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सदर रकमेचा भरणा दिलेल्या मुदतीमध्ये करण्यास कसुर केल्यास सिक्युरीटाईझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शीयल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये तारण मालमत्ता ताब्यात घेण्याची व त्याची विक्री करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच या सूचनेद्वारे उपरोक्त नमूद मिळकतीची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणास कर्जदार व जामिनदार/मालमत्ता मालक यांना सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना सरफेसी ॲक्टचे कलम १३(२) अन्वयेची सूचना

वरील कर्जदार व जामीनदार यांनी सदर मागणी नोटीसीच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत उपरोक्त नमूद येणे रक्कम बँकेकडे जमा

कर्जदार व जामीनदार यांना रजिस्टर्ड ए डी पोस्टाद्वारे जारी केलेली मागणी नोटीस मिळाली नसल्यास त्यांनी कलम १३(२) अन्वये दि. २७.१२.२०२२ रोजी जारी केलेली मूळ मागणी नोटीस कोणत्याही कामकाजाच्या दिवशी व वेळेत निम्नस्वाक्षरीकाराकडून प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिनांक : ०६.०५.२०२३ प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : कल्याण

दि कल्याण जनता सहकारी बँक लि.



## TATA INVESTMENT CORPORATION LIMITED एलफिन्स्टन बिल्डिंग, १० वीर नरिमन रोड, मुंबई - ४००००१.

यांच्या

वगळून)

दू : ९१ २२ ६६६५ ८२८२ फॅक्स : ९१ २२ ६६६५ ७९१७

सीआयएन : एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२ ई-मेल : ticl@tata.com वेबसाईट : www.tatainvestment.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. कोटीत)

	तपशील			अलिप्त			एकत्रित					
			संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
			अलेखापरीक्षित									
		39-03-2023	38-03-2022	39-97-7077	39-03-7073	39-03-2022	39-03-2023	39-03-2022	38-83-3033	39-03-2023	39-03-7077	
٤.	एकूण उत्पन्न	४१.१७	४६.२७	२४.७४	२८८.३४	२५३.५२	३०.९०	५२.०१	३७.६९	२७७.७२	२५४.००	
٦.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा	३५.५५	४०.१७	१८.४९	२५८.५५	२२८.०९	२४.३९	२८.८४	३९.१७	२७२.२८	२४५.९२	
₹.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	३१.१७	३३.०२	१४.८५	२४०.९०	२०१.३६	१९.९१	२०.२३	₹४.७४	२५१.७५	२१४.४६	
٧.	कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न (करोत्तर नफा आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(१७५.२७)	१,१६०.७६	(५९०.४७)	१४७.६८	५,५४४.०७	(१८७.०२)	१,१५०.४९	(५७०.५९)	१५८.२२	५,५५८.३५	
٩.	समभाग भांडवल	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	
ξ.	प्रतिभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी आणि नंतर)											
	(प्रत्येकी रु. १०/- चे)											
	मूलभूत/सौम्यिकृत (रु. मध्ये)	<b>६.</b> १६	<b>ξ.</b> ५३	२.९४	४७.६१	३९.८०	४.०१	३.९८	६.८२	४९.७८	82.38	

रीपा :						
₹.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
		₹ <b>9-</b> 0३-२0२३	39-03-2022	<b>३१-१२-२०२२</b>	\$ <b>?</b> -03- <del>?</del> 0 <del>?</del> 3	39-03-9099
	एकूण इक्रिटी (करोत्तर) (रु. कोटीत)	१९,४०२.२६	१९,५३२.८५	१९,५७७.५३	१९,४०२.२६	१९,५३२.८५
	प्रति भाग एकूण इक्रिटी (करोत्तर)	३,८३५	३,८६१	३,८६९	३,८३५	३,८६१

५ मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने प्रत्येकी रू. १०.०० च्या सामान्य भागावर रू ४८.०० (४८०%) (मागील वर्षी रू. ५५.०० (५५०%) च्या लाभांशाची शिफारस केली. सेबी (लिस्टींग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही व वर्ष समाप्तीच्या, वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील माहिती म्हणजे एक उत्तारा आहे. तिमाही / वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईटस www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.tatainvestment.com वर सुघ्दा उपलब्ध आहे.

(डीआयएन : ०००२४७१३)

(नोएल एन. टाटा)

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेः

मुंबई, ५ मे, २०२३

इसारा अनामत रक्कम २३.०५.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं.** ५.०० पर्यंत जमा करावी. करावेत. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख २३.०५.२०२३ <mark>रोजीस सायं. ५.०० व</mark> प्राधिकत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख १९.०५.२०२३.